

जलयुक्त शिवार अभियानासाठी  
नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत .....

महाराष्ट्र शासन  
जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक : जशिअ-२०१६/प्र.क्र.२६६/जल-७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख : ३० डिसेंबर, २०१६

**संदर्भ :** - शासन निर्णय क्रमांक - जलअ-२०१४ / प्र.क्र.२०३ / जल-७, दि. ५ डिसेंबर २०१४

**प्रस्तावना :**

सर्वासाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करणेसाठी दिनांक ५ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

सदर अभियान प्रामुख्याने विविध विभागाच्या अनेक केंद्र पुरस्कृत, राज्य पुरस्कृत योजना, लोकसहभाग, CSR निधी यामधून अभिसरणाद्वारे राबविण्यात येत आहे या निधीस सहयोग म्हणून सन २०१५-१६ मध्ये १६०० कोटी व सन २०१६-१७ साठी १४७५.०० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर स्वतंत्र लेखाशिर्ष आवश्यक असल्याचे शक्ती प्रदत्त समिती मध्ये ठरले असल्याने लेखाशिर्ष उघडण्याची बाब विचाराधीन होती.

**शासन निर्णय :**

जलयुक्त शिवार अभियानाकरीता यापुढे खालिलप्रमाणे लेखाशिर्ष उघडण्यात येत आहे.

मागणी क्रमांक एल ७

४४०२ - मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च

०० १०२ मृदसंधारण

०३ जलयुक्त शिवार अभियान

(०३) (०१) जलयुक्त शिवार अभियान (४४०२ २६८१)

५३ मोठी बांधकामे

हा शासन निर्णय प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.ख.वि./चा-१/ग्रा.वि.वि.ज.सं.वि./यू ओ आर ८७/२०१६-१७/१३८०, यू ओ आर ८७/२०१६-१७ दि. ०४/११/२०१६ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २०९/अर्थ-१७ दिनांक १७/११/२०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१२३०१४५९३६४५२६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ना.श्री. कराड )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव
३. सर्व विरोधी पक्ष नेता विधानसभा/विधानपरिषद
४. सर्व सन्माननीय/विधानसभा/विधान परिषद
५. मा. मंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव
६. मा. राज्यमंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव
७. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय
८. अप्पर प्रधान, सचिव नियोजन विभाग
९. प्रधान सचिव, कृषि व पदुम विभाग
१०. प्रधान सचिव महसुल व वन विभाग (मदत व पुनर्वसन)
११. आयुक्त कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. सर्व विभागीय आयुक्त
१३. सर्व संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे
१४. महालेखापाल I व II महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
१५. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
१६. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
१७. सर्व विभागीय कृषि सहसंचालक
१८. सर्व अधिक्षक अभियंता लघुसिंचन (जलसंधारण)
१९. सर्व जिल्हाधिकारी
२०. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२१. सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
२२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२३. सर्व मंत्रालयीन विभाग
२४. सर्व सह सचिव / उपसचिव / कार्यासन अधिकारी, ग्रा.वि.व.ज.सं.विभाग
२५. नियोजन विभाग / वित्त विभाग, मंत्रालय मुंबई
२६. कार्यासन जल - ११ व जल - १९ ग्रा.वि.व.ज.सं.विभाग मंत्रालय, मुंबई
२७. जल - ७, निवडनस्ती